

उल्हासनगर महानगरपालिका

उमपा/करवि./यु. ६/५२/२३
टोकन नं. ४१२०२२०००२३०६३
दि. ११/०१/२०२३

विषय :- मालमत्ता कर आकारणी नोंद वहीत कर भरण्यास प्रथम पात्र जबाबदार
व्यक्ती म्हणून नावाची नोंद करणेबाबत मिळकत क्र. 39DO008538800

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तितवात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करणेत येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देणेस प्रथम पात्र व्यक्तीचेनावाची नोंद आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 39DO008538800 अन्वये (जुना क्र.३९/१३८८) नोंद असलेल्या मळकतीकरीता कर देणेस प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणून BHAU D. WAGHMARE नोंद असुन एकुण क्षेत्रफळ..


अर्जदार कु. आशा भाऊ वाघमारे रा. सर्टिफाय शाळेजवळ, ब्लॉक ३०२च्या बाजुला, उल्हासनगर-४ यांनी दि. २८/१२/२०२२ रोजी सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रती जोडल्या आहेत.

१. कर भरणा ना देयक प्रमाणपत्र वर्ष २०२२ - २३ करीता
२. गिरजाबाई भाऊ वाघमारे व श्री. कु.आशा भाऊ वाघमारे यांचे दरम्यान हक्कसोडपत्र नोटरी नं. एम. २/९८ दि. २२/११/२०२२ ची छायांकीत प्रत.
३. भाऊ दौलत वाघमारे यांचे मृत्युपत्र दि. १०/०४/२०१४ ची छायांकित प्रत.
४. हमीपत्र नोटरी नं. एम.२/९९ दि. २२/११/२०२२
५. बिल्लमबातमी वर्तमानपत्र दि. २४/११/२०२२
६. प्रतिज्ञापत्र.

उपरोक्त कादपत्रान्वये नांव हस्तांतरणाची नोंद करणेस करनिरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.


लिपीक

विषयांकित प्रकरणी सादर करण्यात येते की, संदर्भित मिळकतीची मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणून नोंद करण्यात येते सदर नोंदीचा मालकी हक्काशी काही संबंध नाही. त्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या आधारे मालमत्ता क्र 39DO008538800 करीता कु.आशा भाऊ वाघमारे अशी नोंद वर्ष २०२२-२३ पासुन करणेसाठी शिफारस करण्यात येत आहे.


कर निरीक्षक

कर निरीक्षक यांचा अहवालानुसार प्रस्तावित

उप कर निर्धारक व संकलक


कर निर्धारक व संकलक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	106044
Date	12/01/23
Sign.	



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग

ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-४२१ ००३ जिल्हा ठाणे, महाराष्ट्र

Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra

Tel No:- ९५२५१-२७२०११६ / १२५ Ext. No. २३८ Fax No:- ९५२५१-२७२०१०४



No. UMC:TD:UNIT .6 : 402 : 22

Token No. 41202200023063

Date : 12/01/2022

Sr.No 39DO008538800

To,

KUM. ASHA BHAU WAGHMARE
NR. CERTIFIED SCHOOL, BHD. BLK 302,
ULHASNAGAR- 421004.

Sub : Mutuation of Entry as a Occupier in respect of Property bearing
Sr. No **39/ 1388** of Mpl. Assessments Register.

Ref : Your Notice Dated: **28/12/2022**

Sir,

Your name has been entered in place of **BHAU D. WAGHMARE** under **Ward No. 39** Prop.No **39DO008538800** as a person primarily liable to PrProperty Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents.

- | | | |
|--|------------|-----------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No.----- | Dt ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No.----- | Dt ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No.----- | Dt ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No.----- | Dt ----- |
| 9. Death Certificate of deceased BHAU D. WAGHMARE | No.----- | Dt 10/04/2014 |
| 10. INDEMINTY BOND /CUM POSSESSION\ AFFIDAVIT NOTARY | No. M-2/99 | Dt 22/11/2022 |
| 11. Objection Notice published in the News paper Namely BITTAM BATMI NEWS | No.----- | Dt . 24/11/2022 |
| 12. Registered Will | No.----- | Dt ----- |
| 13. Probate of will | No.----- | Dt ----- |
| 14. Heir ship Certificate issued by competent court | No.----- | Dt ----- |
| 15. Unregistered Instrument attested by Notary RELEASEDEED NOTARY | No. M-2/98 | Dt 22/11/2022 |

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.



Assessor & collector of Taxes
Ulhasnagar Municipal Corporation